

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील
“सहसंचालक, गट-अ” संवर्गाची दिनांक
०१/०१/२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची
प्रसिध्द करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठसू-१०२४/प्र.क्र. २०/का.१४२७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २० फेब्रुवारी, २०२४

- संदर्भ:-**
- १) नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठसू- १०२४/प्र.क्र.०४/का.१४२७,
दिनांक: ०९/०१/२०२४.
 - २) नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठसू- १०२३/प्र.क्र.७८/का.१४२७,
दिनांक: १९/१०/२०२३.
 - ३) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र.एसआरव्ही - २०१६/प्र.क्र.२८१/बारा,
दिनांक २१/०६/२०२१.
 - ४) शासन परिपत्रक क्रमांक: एसआरव्ही २०१६/प्र.क्र.२८१/का.१२,
दिनांक १३/०७/२०२१.

शासन परिपत्रक:-

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “सहसंचालक, गट -अ” संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १/०१/२०२२ रोजीची (दिनांक ०१/०१/२०२१ ते दिनांक ३१/१२/२०२१ या कालावधीची) अंतिम ज्येष्ठतासूची नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठसू- १०२४/ प्र.क्र.०४/का.१४२७, दिनांक ०९/०१/२०२४ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच, सदर संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२३ रोजीची (दिनांक ०१/०१/२०२२ ते दिनांक ३१/१२/२०२२ या कालावधीची) तात्पुरती ज्येष्ठतासूची नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठसू- १०२३/प्र.क्र.७८/का.१४२७, दिनांक १९/१०/२०२३ अन्वये प्रसिध्द करण्यात आली आहे. “सहसंचालक, गट -अ” संवर्गाच्या दिनांक ०१/०१/२०२३च्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूची संदर्भात कोणतेही आक्षेप प्राप्त झालेले नाहीत. त्यानुसार “सहसंचालक, गट -अ” संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२३ रोजीची (दिनांक ०१/०१/२०२२ ते दिनांक ३१/१२/२०२२ या कालावधीत कार्यरत) अंतिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या “परिशिष्ट-अ” नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर ज्येष्ठतासूची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळण्याच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दिनांक ०४/०८/२०१७ रोजी दिलेल्या निर्णया विरोधात राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ दाखल केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या पत्र क्रमांक: बीसीसी-२०१७/प्र.क्र.३१२२/१६-ब, दिनांक २९/१२/२०१७ च्या पत्रान्वये विधी व न्याय विभागाच्या सहमतीने पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ निर्णयाच्या अधिन राहून भरण्यात यावीत अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर सूचना विचारात घेऊन “सहसंचालक, गट-अ” संवर्गातील पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मा.सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर “सहसंचालक, गट-अ” संवर्गाच्या सदर ज्येष्ठतासूचीत सुधारणा होऊ शकते.

३. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांनी हे परिपत्रक व सोबतची अंतिम ज्येष्ठतासूचीची प्रत संकेतस्थळावरून प्राप्त करून घेऊन “सहसंचालक, गट-अ” संवर्गातील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी व तसे कळविल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत अभिलेख्यावर ठेवावी.

४. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर शासन परिपत्रक उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२४०२२०१४५३५८००१६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सोबत:- परिशिष्ट- “अ”

(बा. बा. गायकवाड)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.

यांना विनंती करण्यात येते की, सदर परिपत्रक त्यासोबतच्या परिशिष्ट-अ सह अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे.

२) निवडनस्ती

नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठसू-१०२४/प्र.क्र.२०/का.१४२७, दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ सोबतचे परिशिष्ट-अ

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सहसंचालक, गट-अ संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची (दि.०१.०१.२०२२ ते ३१.१२.२०२२ या कालावधीची

नियम ३ (२)(ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
१	श्री.दि.स.राजूरकर	ना	०९-०४-१९६७	खुला	२९-१२-२०१२	२९-१२-२०१२	३०-०४-२०२५	पदोन्नत ३/१०/२२
२	श्री.ध.गं.सुटे	प	१७-११-१९६६	अजा	०६-०४-२०१६	०१-११-२०१३	३०-११-२०२४	पदोन्नती नाकारली निवडसूची २०२२-२३
३	श्री.पु.हि.भगुरकर	ना	३०-०८-१९६५	खुला	३१-१२-२०१४	३१-१२-२०१४	३१-०८-२०२३	पदोन्नत ३०/१२/२२
४	श्री.सं.ल.पाटील	प	०१-०६-१९६५	खुला	०८-०७-२०१६	०१-०९-२०१५	३१-०५-२०२३	
५	श्री.कि.भ.जोशी	प	२४-०४-१९६६	खुला	०२-०७-२०१६	०१-१०-२०१५	३०-०४-२०२४	
६	श्री.प्र.मो.पोहरे	प	१४-०१-१९६६	खुला	१४-०७-२०१६	०९-११-२०१५	३१-०१-२०२४	
७	श्री.रा.ने.तितर	प	३०-११-१९६६	भज क	०१-०७-२०१६	०१-०७-२०१६	३०-११-२०२४	
८	श्री.प्र.नि.पोतदार	प	०५-०६-१९६५	इमाव	०५-०७-२०१८	०१-०९-२०१६	३०-०६-२०२३	
९	श्री.र.वि.जगताप	प	०१-०६-१९६४	इमाव	०४-०७-२०१८	२३-०३-२०१७	३१-०५-२०२२	सेवानिवृत्त ३१/५/२२
१०	श्री.कृ.व.फिरके	प	०१-१०-१९६९	इमाव	०४-०७-२०१८	०१-०४-२०१७	३०-०९-२०२७	
११	श्री. दि.हि.वाघ	प	०२-०५-१९७१	दिव्यांग - क अस्थिव्यांग/	१५-०९-२०१८	०१-०९-२०१७	३१-०५-२०२९	
१२	श्रीमती ऋ. दि. आडिवरेकर	प	१७-१२-१९७३	इमाव	०७-०८-२०१९	०१-०९-२०१७	३१-१२-२०३१	
१३	श्री. म. का. भांगे	प	०५-०८-१९६८	भज ड	०१-०८-२०१९	०१-०९-२०१७	३१-०८-२०२६	
१४	श्रीमती रु.ज.पाटील	प	१६-०७-१९६७	खुला	०८-११-२०१९	१७-०२-२०१८	३१-०७-२०२५	
१५	श्री.सु.ना.गवळी	ना	१०-०५-१९६९	इमाव	०५-०६-२०१९	०५-०६-२०१९	३१-०५-२०२७	
१६	श्री.सं.भ.कोलगाणे	प	०८-०२-१९६७	दिव्यांग - क अस्थिव्यांग/ अज	१७-०९-२०२१	१७-०९-२०२१	२८-०२-२०२५	
१७	श्री.ह.ल.माळी	प	०१-०१-१९६७	इमाव	१३-१०-२०२१	१७-०९-२०२१	३१-१२-२०२४	
१८	श्री.अ.अ.खंडारे	प	०५-११-१९७३	खुला	१३-१०-२०२१	१७-०९-२०२१	३०-११-२०३१	
१९	श्री.कि.प्र.गिरगांवकर	प	०८-०७-१९६६	खुला	२९-११-२०२१	१७-०९-२०२१	३१-०७-२०२४	
२०	श्री.भ.ज.जगदाळे	प	११-०५-१९६७	खुला	०१-११-२०२१	१७-०९-२०२१	३१-०५-२०२५	
२१	श्रीमती स.मि.मु.हेकर (श्रीमती स.सु.भालेराव)	प	२५-०८-१९६७	खुला	१७-०९-२०२१	१७-०९-२०२१	३१-०८-२०२५	
२२	श्रीमती रु.प्र.थोते (श्रीमती रु.श.भुसारी)	प	१०-०४-१९७४	खुला	१७-०९-२०२१	१७-०९-२०२१	३०-०४-२०३२	
२३	श्री.प्र.रा.कैभावी	प	०४-०२-१९७४	खुला	०७-१०-२०२१	१७-०९-२०२१	२९-०२-२०३२	
२४	श्री.जा.व.आंबेकर	प	१२-०९-१९६५	इमाव	१६-०१-२०२३	१७-०९-२०२१	३०-०९-२०२३	
२५	श्रीमती उ.ग.नाईक (श्रीमती उ.व.आंबेव्हाळकर)	प	२९-०३-१९७५	खुला	१७-०९-२०२१	१७-०९-२०२१	३१-०३-२०३३	
२६	श्रीमती सि.प्र.जोशी	प	२२-०९-१९६७	खुला	११-१०-२०२१	११-१०-२०२१	३०-०९-२०२५	
२७	श्रीमती अ.सं.कडू (श्रीमती अ.म.कवितकर)	प	१७-०४-१९६९	खुला	०७-१२-२०२२	३०-११-२०२२	३०-०४-२०२७	
२८	श्रीमती सु.वि.जाधव (श्रीमती सु.जा.कांबळे)	प	३१-०५-१९७५	अजा	२६-१२-२०२२	३०-११-२०२२	३१-०५-२०३३	
२९	श्री.श.के.म्हेंत्रे	प	०५-०९-१९७२	विमाप्र	२८-१२-२०२२	३०-११-२०२२	३०-०९-२०३०	
३०	श्री.आर. वि. वसावे	प	०७-११-१९६४	अज	३०-११-२०२२	३०-११-२०२२	३०-११-२०२२	सैन ३०/११/२२
३१	श्रीमती मृ.अ.भूत	प	२८-०६-१९७४	खुला	२७-१२-२०२२	२७-१२-२०२२	३०-०६-२०३२	

- ❖ ना - नामनिर्देशन
❖ प - पदोन्नती